

R. 4, 61, 19. RAGH. 1, 31, 47. Auch von Thieren: वृषेवं पत्नीरुष्येति रोहत् RV. 4, 140, 6. 4, 24, 8. Weil P. 4, 1, 33 पत्नी *Gattin* als die an den Opfern des Mannes Theilnehmende erklärt wird, machen Verbindungen wie वृपलस्य पत्नी den späteren Grammatikern Kopfbrechen und verführen sie zu allerhand Spitzfindigkeiten, so dass sie sogar darauf verfallen sind, पत्नी in dieser Verbindung für eine Ableitung eines denomin. von पत्नी anzusehen und demzufolge die Formen पत्नियै und पत्नियस् aufzustellen; vgl. Siddh. K. zu P. 4, 1, 32. — adj. comp. auf पत्नी bleiben im sem. unverändert oder substituiren gleichfalls पत्नी P. 4, 1, 34, Vārtt. adj. comp. auf पत्नी erhalten das suff. क, z. B. सपलीक mit der Gattin verbunden, in der Gesellschaft der Gattin seiend MBu. 13, 659. RAGH. 1, 81. RAGA-TAB. 2, 28. ÇAK. 168. वङ्गपत्नीक viele Frauen habend 90, 21; vgl. अपत्नीक. — 3) in der Astrol. N. des 7ten Hauses VARĀH. BRH. 1, 15. — Vgl. श्रव्यं, एकं, शीतं, शीतां, दंसुं, दामं, देवं, नं, फर्नन्धं, यज्ञं, सं, सं, सहं, सुं und den gaṇa समानाद् zu P. 4, 1, 35.

पत्नीब (von पत्नी) n. der Stand der Gattin: शत्रवापाम् — पत्नीबे गङ्के so v. a. nahm zur Gattin MĀRK. P. 30, 14. — Vgl. पतित्व.

पत्नीवत् (wie eben) adj. mit einem Weibe (mit Weibern) versehen, von W. begleitet RV. 4, 14, 7. 72, 5. पत्नीवतचिन्दशतं त्रोश्च देवान् 3, 6, 9. 4, 36, 4, 8, 28, 2. सुताः (द्राहिस्तदत्तः DURGA) 82, 22. ग्रहाः VS. 8, 9, 10. श्रग्निहृत्रं ÇAT. BR. 14, 3, 2, 1. Tvaśṭ̄ar Schol. zu KĀTJ. CR. 8, 8, 41. — Vgl. पालीवत.

पत्नीशाला (पं + शां) f. eine am Opferplatz errichtete Hütte, bestimmt für die Weiber und häuslichen Verrichtungen der Opfernden, AIT. BR. 5, 22. LĀTJ. 1, 2, 22. 2, 3, 6. 3, 3, 11. fgg. MBH. 12, 3648. HARIV. 11244. BHĀG. P. 4, 5, 14. neutr. parox. dass. VS. 19, 18. ÇAT. BR. 4, 6, 9, 8. 10, 2, 3. 1. KĀTJ. CR. 22, 1, 37. ÇĀÑKU. BR. 19, 6. ĀÇV. CR. 12, 6.

पत्नीसंयाज्ञ (पं + सं) m. pl. so heissen vier Āgja-Spenden an Soma, Tvaśṭ̄ar, die Weiber der Götter und Agni gr̄hapatī. VS. 19, 29. TBR. 4, 3, 1, 4. 5, 9, 2. ĀÇV. CR. 6, 13. ÇAT. BR. 11, 4, 6, 27. 2, 1, 3. KĀTJ. CR. 3, 7, 1. fgg. 12, 1, 18. 2, 3. 3, 21. ÇĀÑKU. CR. 5, 3, 9.

पत्नीसंयाज्ञ (पं + सं) n. Vollbringung des Patnisamjāgā KĀTJ. CR. 6, 9, 14.

पत्नीसंनहन् (पं + सं) n. 1) das Umgürten des Weibes KĀTJ. CR. 5, 4, 33. 8, 1, 7. — 2) Gürtel des Weibes Schol. zu ÇĀÑKU. CR. 1, 13, 9.

पत्न्याट (पत्नी + शाट) m. Gynaecum TRIK. 2, 2, 8. HĀR. 193. — Vgl. कन्याट.

पत्न्यन् (von 1. पत्) n. Flug: वातस्य RV. 5, 8, 7. 41, 3. यतेवं पत्न्यन् 7, 34, 5. 1, 141, 7. ध्रुवासा पत्न्यना यन् 6, 3, 7. 4, 6. 10, 8, 3, 56, 3, 8, 6, 3, 8, 23. श्राद्धित्यानां पत्न्यान्विहि PANĀKU. BR. 1, 7, 2 (v. l. der VS. पत्न्यं). VS. 8, 48. KĀTJ. 30, 6. — Vgl. वीकुं, रुपत्न्यंकम्.

पत्य am Ende eines comp. 1) (von 1. पत्) das Fallen: गर्तं PANĀKU. BR. 16, 1, 2. — 2) die Wörter auf पत्ति bilden das nom. abstr. auf पत्ति mit Steigerung des vorangehenden Wortes (z. B. सैनापत्य von सैनापति) P. 5, 1, 128.

पत्र s. पत्त.

पैत्रन् (von 1. पत्) 1) adj. f. पत्तरी *fielegend*: खर्गला इव पत्तरी: KAU. 107. शकुन् RV. 9, 96, 28. VS. 11, 46. ÇĀÑKU. CR. 6, 8, 10. — 2) n. das Flie-

gen, Flug: पत्तरिः शकानाम् RV. 5, 6, 7. श्राद्धित्यानां पत्न्यान्विहि VS. 22, 19. — Vgl. श्राणुं, रुपुं, श्येनं und पत्नम्.

पत्सङ्गिन् (2. पद् + सं) adj. am Fuss hängen bleibend: सेनाः) पत्सङ्गिनोरा संजातु AV. 5, 21, 10.

पत्सल UNĀDIS. 3, 74. m. Weg UGGVĀL.

पत्सुख (2. पद् + सुख) adj. f. आ den Füssen angenehm: भू HARI. 8416. पत्सुत्स (von पत्सु, loc. von 2. पद्, + adv. suff. तस् adv. zu Füssen RV. 8, 43, 6. तःशी zu den Füssen liegend 1, 32, 8.

1. पथ् पर्याप्ति gehen, sich bewegen DIUTUP. 20, 17. पार्थ्यपति hinwerfen, v. l. für पर्य् पथ् und प्रव् 32, 20. — Vgl. पन्थ.

— श्रपि caus. auf einen Pfad bringen: श्रग्निवै पत्तिकृत् स एवैनं पुर्णपत्तिपापियायपति ÇĀÑKU. BR. 4, 3. CR. 16, 10, 9. श्रपियात्यपति (richtiger wäre श्रपियाद्यपति) v. l. des Comm.: sonst steht dafür श्रपिनपति (vgl. TBA. 1, 4, 4, 10). Wohl ein denom. von 2. पथ्.

2. पथ् पथि, पन्थ (पन्था) und पन्थन्; m. sg. nom. पत्तिकृत्, acc. पत्तिकृतम् und पत्तिकृतम् (ved.), instr. पत्तिः, dat. पत्ती (VS. 18, 54), abl. gen. पत्तिस्, loc. पत्तिः; du. पत्तिकृती, पत्तिकृत्याम्, पत्तिकृताम्; pl. nom. पत्तिकृतान्, पत्तिकृतम् (ved.), पत्तिकृतान् (ved.) und पत्तिकृतम् (in den Brāhmaṇa), acc. पत्तिकृतम्, instr. dat. पत्तिकृतिस्, abl. पत्तिकृत्यस्, gen. पत्तिकृताम् und पत्तिकृतान् (ved.), loc. पत्तिकृत्यु. P. 7, 1, 85-88. 6, 1, 199. Vor. 3, 119-121. Die indischen Grammatiker und Lexicographen stellen पत्तिकृत् (UNĀDIS. 4, 12) als Thema auf, aber keine einzige Form weist auf ein auslautendes न hin. 1) Pfad, Weg, Bahn (eig. und übertragen) AK. 2, 1, 15. TRIK. 2, 1, 18. H. 983. HALJ. 2, 105. चाणक्योक्तावच्छदाण्डयुवुः पन्था: H. 987. Sch. चकार् सूर्याय पन्थामन्वेत्वा उ॒ इ॑ RV. 1, 24, 8. 7, 87. 1. श्रमपने श्रधनि वृजिने पत्ती 6, 46, 13. कृतस्य 5, 48, 8. 7, 44, 5. पति यावायपृथिवी पत्ती पन्था: 47, 2. कृतवः सतुं पन्था: 10, 85, 23 (Schol. zu P. 7, 1, 39). मित्रस्य पापां पवा 5, 64, 3. सुगान्धिः कृतवती 80, 2. पत्तिर्भिर्देवयानैः 43, 6, 7, 38, 8. 76, 2. ये चूवारः पत्तिर्यैदेवयानैः TS. 5, 7, 2, 3. पथस्यपति: Pūshan RV. 6, 33, 1. पूरा वै पत्तिकृतमधिपति: ÇAT. BR. 13, 4, 1, 14. — RV. 10, 5, 6, 5, 1, 11. AV. 6, 26, 2, 9, 3, 19. 42, 1, 47, 14, 1, 63. VS. 12, 66, 16, 17. यत्रात्तेत्रात्तो इन्द्रेन पथा नयेत् ÇAT. BR. 13, 2, 3, 2, 1, 9, 3, 2, 5, 3, 1, 2. नासिकि उ॒ वै प्राणास्य पन्था: 12, 9, 1, 14. 43, 3, 3, 9, 8, 4, 6. पत्ती वा एषोऽप्यपत्तिर्नैति TS. 2, 2, 2, 1. डुर्गं पत्तिस्तत्कवयो वदति KĀTHOP. 3, 14. — स्त्रीः पन्था: nach Srughna führend P. 4, 3, 85, Sch. वक्तः पन्था: MEGH. 28. पन्थार्न चाददुरोः M. 8, 275, 2, 138. MBU. 1, 6703. श्रपण्डकं पत्तीऽस्माकम् 6702. श्रमुञ्जत्तं तु पन्थार्न तम्यिम् 6706. एव पन्था विर्द्धाणामसौ गच्छति कोशलान् N. 9, 23, 32. एते गच्छति वक्तवः पन्थानो दत्तिष्यापयम् 21, 20, 12. श्रापटो कवितः पन्था इन्द्रियाणामसंगमः der Weg zum Unglück Spr. 336. पन्थार्न दर्शयामास दमयत्याः पितुर्गृहे zum Hause des Vaters SOM. NAL. 76. शिवास्ते पन्थानः सतुं so v. a. glückliche Reise ÇAK. 37, 19, 86. SPR. 810. PĀNKAT. 37, 23. ÇUK. in LA. 43, 4. इनः पन्थानं प्रतिष्यस्त्वं ÇAK. 33, 18. स गच्छति परं स्यानं तेजोमूर्तिः पथर्वुना M. 3, 93. प्रवासु कः केन पथा प्रयाति ÇAK. 133. शिवेन नय मा पथा VID. 31. पथि गच्छता केनापि HIT. 4, 6. कतरस्मिन्मरुतां पथि वर्तामहे ÇAK. 98, 15. RAGH. 3, 19. श्रथ देवा: पथि नलै दद्यमुः N. 2, 27, 10, 14, 13, 31. M. 4, 45, 8, 240, 295, 9, 274. स्वे पथि (bildlich) स्थितः 10, 101. तमनेन विद्यानेन धर्म्ये पथि निवेशयेत् 8, 228. स्थिता साधुगते पथि BRAHM. 2, 10, 13. PRAB. 96, 4. (तान्) स्थापयेत्पथि auf den rechten Weg führen JĀÉN.